Best Eastern Hotels Ltd.

CIN: L99999MH1943PLC040199

Regd. Offi.: 401, Chartered House, 293/297, Dr. C. H. Street,

Near Marine Lines Church, Mumbai-400 002. ©: 022-2207 8191 / 8292 • Fax: 2206 1324

email: booking@ushaascot.com • www: ushaascot.com



Date: 12th August 2023

Scrip Code: 508664

To, **BSE Limited,**Department of Corporate Services

P.J. Towers, Dalal Street,

Mumbai - 400001

Subject: <u>Submission of newspaper advertisement published for unaudited Financial results</u> for the quarter ended 30th June 2023

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has published its financial results for the first quarter ended 30th June 2023 in today's edition of Financial Express (in English) and Mumbai Lakshadeep (in Marathi)

Please find enclosed herewith the extract of relevant portion of aforesaid newspapers.

The unaudited financial results for the quarter ended 30th June 2023 are also uploaded on Company's website www.ushaascot.com

You are requested to kindly take note of the above.

Thanking you,

For Best Eastern Hotels Limited

Vinaychand Kothari Managing Director

DIN: 00010974

Hotel: USHA ASCOT. M. G. Road, Matheran - 410 102 Dist.: Raigad (Mah.) Tel.: (02148) 230360 / 230522 • Fax: 230213

FINANCIAL EXPRESS



MALWA SOLAR POWER GENERATION PRIVATE LIMITED

CIN: U40106DL2017PTC313507

Extact of Unaudited financial results for the quarter ended June 30, 2023

(Rs.in thousands except per share data)

Sr	Particulars	Quarter	Year ended	
No		June 30, 2023 (Unaudited)	June 30, 2022 (Unaudited)	March 31, 2023 (Audited)
1	Total income	135,093.85	133,227.45	494,915.78
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	56,992.15	40,236.76	(93,526.35)
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax, (after Exceptional and/ or Extraordinary items)	56,992.15	40,236.76	(93,526.35)
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	151,284.61	40,236.76	(93,526.35)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	151,284.61	40,236.76	(93,526.35)
6	Paid up equity share capital (Face Value of Rs.10/- each)	651,000.00	651,000.00	651,000.00
7	Reserve (Excluding Revaluation Reserve)	294,429.42	276,907.92	143,144.81
8	Securities Premium Account	-	-1	-
9	Net Worth	945,429.42	927,907.92	794,144.81
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	1,757,356.79	1,849,205.50	1,780,967.00
11	Outstanding Redeemable Preference Shares	-		
12	Debt Equity Ratio	1.86	1.99	2.24
13	Earning Per Share (Face value of Rs.10/- each)*			
	Basic earnings per equity share (Rs.)	2.32	0.62	(1.44)
	Diluted earnings per equity share (Rs.)	1.55	0.46	(1.44)
14	Capital Redemption Reserve	- /-		-
15	Debenture Redemption Reserve	176,160.00	168,542.61	128,305.85
16	Debt Service Coverage Ratio	2.26	2.04	1.72
17	Interest Service Coverage Ratio	4.19	3.64	3.09

Notes:

- a) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchange under regulations 52 of SEBI (Listing obiligations and disclosure requirements) Regulations 2015. The full format of the quarterly financials results is available on the websites of BSE Limited at www.bseindia.com and of the Company. (www.sembcorpindia.com/ malwa.html).
- b) For the other line items referred to Regulations 52 (4) of SEBI (Listing obiligations and disclosure requirements) Regulations 2015, pertinent disclosures have been made to the Stock Exchange and are available on the websites of the Company (www.sembcorpindia. com/malwa.html).
- The above financial results have been reviewed and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on August 10, 2023. The statutory auditor of the Company have carried out limited review of the results for the guarter ended June 30, 2023.

For and on behalf of Board of Directors of, **Malwa Solar Power Generation Private Limited**

Place: Gurugram Date: August 10, 2023

Kedarisetty Guptajee Whole Time Director & CFO DIN: 09824888

KRISHNA VENTURES LIMITED

Regd Office: 7th Floor, Corporate Centre, Opp. Hotel Vits,

Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai 400059

CIN: L45400MH1981PLC025151, Phone: 9910616750 Email: infokrishnaventuresltd@gmail.com, website: www.krishnaventuresltd.com

Unaudited Financial Results of Krishna Ventures Limited for the guarter ended June 30,

2023 prepared in compliance with the Indian Accounting Standards (IND-AS)

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 3014 JUNE, 2023

Particulars

Net Profit / (Loss) for the period before Tax,

Net Profit / (Loss) for the period after Tax,

(after Exceptional and/or Extraordinary Items)

(after Exceptional and/or Extraordinary Items)

and Other Comprehensive Income (after tax))

(Comprising Profit/(Loss) for the period(after tax)

Total Comprehensive Income for the period

Reserves (exculding Revalution Reserve)

Earnings Per equity Share (of Rs.10/each)

(for continuing and discontinuing opretations)

review of the result for the quarter ended June 30, 2023.

(before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)

Total income from operations (net)

Net Profit / (Loss) for the period

Equity Share Capital

(a) Basic:

(b) Diluted:

Notes:

Quarter

Ended

30-06-23

Unaudited)

71.50

3.94

3.94

7.15

7.15

1.080.00

119.80

0.07

0.07

Registered address: M-18, Diwan House, Ajay Enclave New Delhi-110018 Corporate Office Address: 5th Floor, Tower C. Building No. 8, DLF Cybercity, Gurugram, Haryana- 122002, Tel: +91-124 389 6700/01, Fax: +91-124 389 6710 Email ID: corp.secretarial@sembcorp.com; https://www.sembcorpindia.com/malwa.html

USHA ASCO

28/130

DCM LIMITED

Regd. Office: Unit Nos. 2050-2052, 2nd Floor, Plaza-II, Central Square, 20, Manohar Lal Khurana Marg, Bara Hindu Rao, Delhi - 110006 E-mail: investors@dcm.in Phone: 011-41539170 CIN: L74899DL1889PLC000004

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON JUNE 30, 2023 [In terms of regulation 47 (1) (b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, As Amended]

		Standalone				Consolidated			
Sr. No.	Particulars	For the quarter ended		For the year ended	For the quarter ended			For the year ended	
		June 30, 2023 Unaudited	March 31, 2023 Audited	June 30, 2022 Unaudited	March 31, 2023 Audited	June 30, 2023 Unaudited	March 31, 2023 Audited	June 30, 2022 Unaudited	March 31, 2023 Audited
	Total income from operations	139	13-2	-	6	1,787	1,707	1,788	6,945
2	Net Profit/(Loss) for the period (before tax)	(164)	(388)	(340)	(616)	(2)	(159)	(15)	489
1	Net Profit/(Loss) for the period after tax	(164)	(388)	(340)	(616)	(61)	(222)	(72)	233
9	Total Comprehensive Income/(Expense) for the period [Comprising Profit/(Loss) for the period after tax and Other Comprehensive Income/(Expense)]	(148)	(381)	(321)	(552)	(45)	(213)	(53)	302
	Equity Share Capital	1,868	1,868	1,868	1,868	1,868	1,868	1,868	1,868
	Other equity	- 10	(3)		(1,078)	23	81	25	(372)
7	Earnings/ (loss) per equity share (EPS) of Rs. 10 each (not annualised) Basic and diluted	(0.88)	(2.08)	(1.82)	(3.30)	(0.33)	(1,19)	(0.39)	1.25

Place: Delhi

Date: August 11, 2023

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meeting(s) held on August 11, 2023. The Limited Review Report of the Statutory Auditors has been filed with the BSE Limited and National Stock Exchange of India Limited.
- The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges (i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The details in prescribed format of the results are available on the website of Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Company's website www.dcm.in

For and on behalf of the Board For DCM Limited Jitendra Tuli Managing Director DIN: 00272930

Company Secretary, A15519

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost / misplaced and the holder(s) purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s). Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Folio No.: 0000723 Name of Share holder: DINESH JAIN No. of Shares: 180 SHARES Distinctive No.: From 000252191 To 000252370 Certificates No.: From 0041756 To 0041756 Dated: 12-08-2023

Name and Registered Office address of Company: THE SUPREME INDUSTRIES LTD 612, RAHEJA CHAMBER NARIMAN POINT MUMBAI

(Amount in Rs. Lakhs)

Year

ended

31-03-23

(Audited)

406.11

(1.63)

(1.63)

(3.75)

(3.75)

1.080.00

112.60

(0.03)

Quarter

Ended

30-06-22

Unaudited)

0.50

(0.76)

(0.76)

(0.76)

(0.76)

1.080.00

113.35

(0.01)

Tanla

Place: Hyderabad

TANLA PLATFORMS LIMITED

CIN: L72200TG1995PLC021262, Registered Office: Tanla Technology Centre, Hitec City Road, Madhapur, Hyderabad, Telangana – 500 081 Tel. No.: +91 040 40099999 | Fax No.: +91 040 2312 2999 E-mail: investorhelp@tanla.com | Website: www.tanla.com

27th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO CONFERENCE. RECORD DATE AND FINAL DIVIDEND INFORMATION

Shareholders may note that the 27th Annual General Meeting (AGM) of Company will be held over video conference and other audio visual means (VC) on Wednesday, September 06, 2023, at 5:00 p.m. IST in compliance with General Circular 10/2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) dated December 28. 2022 and SEBI circular no. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05. 2023 (hereinafter collectively referred to as "the Circulars") and all other applicable laws, to transact the business that will be set forth in the Notice of the Meeting.

The notice of the 27th AGM and Annual Report 2022-23 will also be made available on the Company's website. at www.tanla.com, stock exchange websites (BSE & NSE) and on the website of Kfin i.e. https://evoting.kfintech.com

Shareholders may note that the Board of Directors at their meeting held on April 26, 2023 had recommended a final dividend of Rs.4/- per share. The record date for the purpose of final dividend for Financial Year 2022-23 is August 30, 2023. For shareholders who have not updated their bank account details, dividend warrants/ demand drafts/ cheques will be sent to their registered address. To avoid delay in receiving dividend. shareholders are requested to update their KYC with their depositories (where shares are held in dematerialized mode) and with the Company's Registrar and Transfer Agent (RTA) (where shares are held in physical mode) to receive dividend directly into their bank account on the pay-out date.

Shareholders whose shareholding is in electronic mode are requested to notify any change in address or bank account details to their respective depository participant(s) Shareholders whose shareholding is in physical mode are requested to opt for the Electronic Clearing System (ECS) mode to receive dividend on time in line

with the Circulars. We urge shareholders to utilize the ECS for receiving dividends. Shareholders who wish to register their email address/bank account mandate may follow the below instructions:

Register/update the details in your demat account, as per the process advised **Dematerialized Holding** by your Depository Participant. **Physical Holding** Register/update the details in prescribed Form ISR—1 and other relevant forms with Registrar and Transfer Agents of the Company, KFin Technologies Limited at einward.ris@kfintech.com

The 27th AGM Notice will be sent to the shareholders in accordance with the applicable laws on their registered email id in due course. For and on behalf of Tanla Platforms Limited Date: 11-08-2023 Seshanuradha Chava



(CIN - L24231GJ1998PLC034094)

Regd. Office: 7th Floor, Hasubhai Chambers, Opp. Town Hall, Ellisbridge, Ahmedabad- 380006, Phone No. (O) 079-26574371/72/73, (F) 079-26574374, Email: info@kiriindustries.com website: www.kiriindustries.com

Extract of Statement of Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2023

			(Rs. In Lakhs)
	Quarter	Year Ended	
Particulars	(30/06/2023)	(30/06/2022)	(31/03/2023)
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations	22,874.74	27,679.97	94,840.14
Net Profit/ (Loss) for the period (before tax,			
exceptional and/or extraordinary items)	(1,294.59)	(2,190.38)	(8,933.36)
Net Profit/ (Loss) for the period before tax			
(after Exceptional and/or Extraordinary items)	(1,294.59)	(2,190.38)	(8,933.36)
Net Profit/ (Loss) for the period after tax			
(after Exceptional and/or Extraordinary items)	(1,527.05)	(2,643.79)	(10,496.55)
Total Comprehensive Income for the period			
[Comprising Profit/(Loss) for the period (after tax			
and Other Comprehensive Income (after tax)]	(254.31)	5,350.36	10,714.81
Paid up Equity Share Capital	5,183.42	5,183.42	5,183.42
Reserves (excluding Revaluation Reserve) as			
shown in the Audited Balance Sheet of the			
previous year.	-	-	2,62,745.21
Earnings Per Share			
(Face value of Rs. 10/- each)			
Basic:	(0.49)	10.32	20.67

Extract from the Standalone Financial Results for the Quarter ended June 30,2023							
(Rs. In Lakhs							
	Quarte	r Ended	Year Ended				
Particulars	(30/06/2023)	(30/06/2022)	(31/03/2023)				
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)				
Total income from operations	16,659.92	18,653.88	62,488.10				
Net Profit/ (Loss) for the period before tax							
(after Exceptional and/or Extraordinary items)	(231.63)	(2,890.51)	(13,592.06)				
Net Profit/ (Loss) for the period after tax							
(after Exceptional and/or Extraordinary items)	(128.06)	(2,785.30)	(13,420.82)				
Note:							

(0.49)

10.32

20.67

Diluted:

- 1. The above is an extract of the detailed Unaudited Quarterly Financial Results ("Results") filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Financial Results are available on the website of Stock Exchanges (www.bseindia.com & www.nseindia.com) as well as on the Company's website (www.kiriindustries.com).
- 2. The Statutory Auditors of the company have carried out a "Limited Review" of the above results as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations, 2015.
- 3. The above Results were reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on August 11, 2023.

By order of the Board of Directors For Kiri Industries Limited Manish Kiri

Regd. Office.: 401, Chartered House, 293/297 Dr. C. H. Street. Mumbai - 400 002. CIN No:- L99999MH1943PLC040199 **EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS**

BEST EASTERN HOTELS LTD

FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE, 2023 (Rs. in Lakhs Year ended Quarter ended Sr. 30/06/2023 31/03/2023 31/03/2023 Particulars No. (Unaudited) (Audited) (Unaudited) (Audited) Total Income Operations 190.86 118.28 203.89 605.52 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items) 23.94 10.57 31.14 59.56 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items) 23.94 10.57 31.14 59.56 Net Profit / (Loss) for the period after tax (after 20.64 58.47 Exceptional and / or Extraordinary items) 20.10 24.48 Total Comprehensive Income for the period Comprising Profit / (Loss) for the Period (after tax) and other Comprehensive Income (after tax) 20.10 20.64 58.47 24.48 168.50 168.50 Equity Share Capital (Face value of Rs.1/- each) 168.50 168.50 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of the previous year Earnings Per Share (of Rs.1/-each) (for continuing and discontinued operations) 0.12 0.15 0.12 (1) Basis 0.35 (2) Diluted 0.12 0.15 0.12 0.35

The above results and notes thereto were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 11, 2023. The statutory auditor of the Company has expressed an un-modified opinion on these financial results.

Figures for the quarter ended March 31, 2023 are balancing figures between audited figures in respect of full financial year and the year to date unaudited figures up to the third quarter ended December 31, 2022 which were subjected to limited review. The stand alone unaudited financial results for the quarter ended June 30, 2023 are not indicative of

full year's performance due to the seasonal nature of Indian Hotel Industry.

These financial results have been prepared in accordance with the recognition and measuremen principles laid down in Ind AS 34 Interim Financial Reporting prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder ("Ind AS") and other accounting principles generally accepted in India, to the extent applicable. The Company operates in one segment only i.e. Hospitality.

6 The figures of previous year has been regrouped / rearranged wherever necessary to conform the current year presentation.

For Best Eastern Hotels Ltd. Dilip V Kothari

Jt. Managing Director Mumbai, 11th August, 2023. DIN: 00011043

AADI INDUSTRIES LIMITED

Regd Off.: 421, 4th Floor, Kailash Plaza, Near R-Odeon Mall, Ghatkopar (East), Mumbai-400077 CIN: L25203MH1994PLC206053

Email Id: aadi.industries@hotmail.com Phone No: 9869441118 EVTRACT OF LINAUDITED STANDALONE FINANCIAL DESULTS FOR

	THE QUAR	TER ENDE	D JUNE 30,	2023	(Rs. in Lakhs)
			Quarter Ended or	ı	Year Ended on
Sr. Particulars	June 30, 2023 (Unaudited)	March 31, 2023 (Unaudited)	June 30, 2022 (Unaudited)	March 31, 2023 (Audited)	
1.	Total Income from Operations	0.00	2.07	0.00	5.98
2.	Net Profit/ Loss for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary items	(8.51)	(02.40)	(8.27)	(17.69)
3.	Net profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	(8.51)	(02.40)	(8.27)	(17.69)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(8.51)	(02.40)	(8.27)	(17.69)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(8.51)	(02.40)	(8.27)	(17.69)
6.	Equity Share Capital	1000	1000	1000	1000
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			_	(1,660)
8.	Earnings Per Share (of Rs 10/- each) (for continuing and discounted operations) – 1. Basic:	(0.09) (0.09)	(0.02) (0.02)	(0.08) (0.08)	(0.18) (0.18)

2. Diluted:

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter ended June 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the websites of the Stock Exchange i.e. http://www.bseindia.com and on the website of the Company at www. aadiindustries.com

Place: Mumbai **Date: August 11, 2023**

Rushabh Shah Managing Director (DIN: 01944390)

Date: August 12, 2023

Place: Mumbai

AADI INDUSTRIES LIMITED

The above results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 ('Ind AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read together with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards)Rules, 2016 as amended.

Above results were reviewed by Audit Committee and taken on record by the Board of Directors in their meeting held on 10th August, 2023. The statutory Auditors of the company have carried out a limited

The above is an extract of the detailed format of Quarterly Ended Financial Results filed with the Stock

Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015. The full format of the Quarterly Ended Unaudited Financial Results are available

on the Stock Exhange website (www.bseindia.com) and Company's website

The impact of changes if any arising on enactment of the Code on Social Security, 2020 will be assessed by the Company after the effective date of the same and the rules thereunder are notified.

There is a legal case pending before Mumbai High Court with respect to the Deed of assignment

entered by the Company for acquiring the property rights of Land located at Jogeshwari.

For and on behalf of the Board of Directors

KRISHNA VENTURES LIMITED Date : August 11[™], 2023 Place : Uttar Pradesh (NEERAJ GUPTA)

GARODIA CHEMICALS LIMITED

Regd Office: 149/156, Garodia Shopping Centre, Garodia Nagar, Ghatkopar East, Mumbai - 400077 Email ID: gclshares@gmail.com Website: http://www.gchem.org/ CIN NO.: L99999MH1993PLC070321 Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June 2023 Rs. in Lakhs [See Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015]

Managing Director

			Year ended		
Sr. No.	Particulars	June 30, 2023 (Un-audited)	March 31, 2023 (Audited)	June 30, 2022 (Un-audited)	March 31, 2023 (Audited)
1	Total Income from Operations	-	0 -	2	_
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
	Exceptional and/or extraordinary items#)	-4.94	-2.14	-1.20	- 6.00
3	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or extraordinary items#)	-4.94	-2.14	-1.20	- 6.00
4	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or extraordinary items#)	-4.94	-2.14	-1.20	- 6.00
5	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising Profit / (Loss) for the period (after t	ax)			
	and Other Comprehensive Income (after tax)]	-4.94	-2.14	-1.20	- 6.00
6	Equity Share Capital	720.02	720.02	720.02	720.02
7	Reserves (excluding Revaluation Reserve)				
	as shown in the Audited Balance Sheet of the				
	previous year				
8	Earnings Per Share (of Rs. 1/- each)				
	(for continuing and discontinued operations) -				
	Basic:	-0.07	-0.03	-0.02	-0.08
	Diluted:	-0.07	-0.03	-0.02	-0.08

The above financial results and segment-wise results were reviewed by the Audit Committee and were thereafte approved by the Board of Directors of the Company at its meeting held on August 11, 2023.

Figures for the previous financial period have been re-arranged and re-grouped wherever necessary. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the websites of the Stock Exchange(s) i.e. www.bseindia.com

Mahesh Gordhandas Garodia

Managing Director

For Garodia Chemicals Limited

DIN-01250816

(except earnings per share

Date: August 11, 2023

Place: Ahmedabad

Chairman & Managing Director

financialexp.er

एमआयडीसी अधिकाऱ्यांनी खाजगी विकासकांना तणकावले

नाशिक, दि.११ : सातपूर परिसरात आणि अंबड खाजगी विकासाकांनी विकसित केलेल्या प्लॉटवरील उद्योजकांना रस्ते.पथढीप म ूलभूत सुविधा बाबत विकासक करीत असलेल्या टाळाटाळी निमाने बाबत आयोजित केलेल्या बैठकीमध्ये या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्या जबाबदारी टाळू नका, असा इशारा एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी आणि कार्यकारी अभियंता जयंत बोरसे यांनी खासगी विकासकांना उद्योजकांसमोरच लगेचच दूरध्वनीवरून दिला

सातपूर आणि अंबड परिसरात खाजगी विकासकांनी

विकसित केलेल्या भूखंडांबाबत अनेक तक्रारी प्लॉटधारकांकडून निमाकडे आल्याने निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी त्याची तातडीने दखल घेऊन या प्लॉटधारकांना न्याय मि ळवन देण्याच्या उद्धेशाने एम आयडीसीच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी त्या भूखंडांवरील उद्योजकांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. खाजगी विकासकांनी विकसित केलेल्या प्लॉटवर रस्ते बनवून देण्याची जबाबदारी खाजगी विकासाची आस्था नाही त्यांनी ते तयारच करून दिलेले नाहीत. ठिकठिकाणी खड्डे आणि प्रचंड प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले आहेत.

TRUCAP FINANCE LIMITED

(Formerly known as Dhanvarsha Finvest Limited) CIN: L24231MH1994PLC334457 : 3rd Floor, A Wing, D.J. House, Old Nagardas Road, Andheri (East), Mumbai - 400 069. Phone: 022-6845 7200 Email: corpsec@trucapfinance.com

Website: www.trucapfinance.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2023					
(Rs. in laki					
Particulars	(Quarter Ended			
	30.06.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	30.06.2022 (Unaudited)		
Total Income from operations	3,796.51	3,286.55	2,591.07		
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extra-ordinary items)	147.25	89.99	72.18		
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extra-ordinary items)	147.25	89.99	72.18		
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extra-ordinary items)	105.81	48.16	(15.13)		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	106.56	53.43	(16.34)		
Paid-up Equity Share Capital	2,325.46	2,324.29	2,137.83		
Reserves (excluding Revaluation Reserve)	19,543.85	19,284.63	18,488.14		
Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations)					
Basic (Rs.) Diluted (Rs.)	0.09 0.09	0.03 0.03	(0.02) (0.02)		

These Unaudited Consolidated Financial Results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards prescribed unde Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant Rules issued there under and othe accounting principles generally accepted in India and in accordance with the requirement of Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015, as amended ("Listing Regulations"). The above unaudited consolidated financial results for the quarter ended June 30, 2023, have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of TruCap Finance Limited ("Company") at its meeting held on August 11, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out the Limited Review of the aforesaid results and have issued an unmodified report.

There have been no changes in the accounting policies of the Company which may have an impact on the net profit/loss, total comprehensive income or any other relevant financial item(s). The Key data relating to Unaudited Standalone Financial Besults of the Company are, as under

11 The reg data rejaining to character characters	 	o oompany an	0 000 0110011	
Particulars	Quarter Ended			
	30.06.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	30.06.2022 (Unaudited)	
Total Income from Operations	3,777.73	3,265.34	2,606.49	
Profit/ (Loss) Before Tax	168.64	144.54	251.02	
Profit/ (Loss) After Tax	126.40	106.59	185.35	
Total Comprehensive Income/(Loss)	127.15	112.31	184.14	

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchange(s) i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited for the quarter ended June 30, 2023, under Regulation 33 of the Listing Regulations. The full format of the aforesaid Unaudited Financial Results are available on the website of the Stock Exchange(s) website viz www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website viz

www.trucapfinance.com.
There are no outstanding listed Non-Convertible Debentures in the Company as on June 30, 2023. Accordingly, the disclosures under SEBI Regulations for listed debt securities are not required to be By order of the Board

August 11, 2023 Mumbai

BEST EASTERN HOTELS LTD

Regd. Office.: 401, Chartered House, 293/297 Dr. C. H. Street, Mumbai - 400 002. CIN No:- L99999MH1943PLC040199



	TOR THE GOARTER ENDED OF	1 00111 301	12, 2020	(110	in Lakino,
Sr.			(uarter ende		Year ended
	Particulars	30/06/2023		30/06/2022	
No.		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income Operations	190.86	118.28	203.89	605.52
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,				
	Exceptional and / or Extraordinary items)	23.94	10.57	31.14	59.56
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after				
	Exceptional and / or Extraordinary items)	23.94	10.57	31.14	59.56
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after				
	Exceptional and / or Extraordinary items)	20.10	24.48	20.64	58.47
5	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising Profit / (Loss) for the Period (after				
	tax) and other Comprehensive Income (after tax)	20.10	24.48	20.64	58.47
6	Equity Share Capital (Face value of Rs.1/- each)	168.50	168.50	168.50	168.50
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as				/
	shown in the Audited Balance sheet				
	of the previous year	-	-	-	
8	Earnings Per Share (of Rs.1/-each) (for				
	continuing and discontinued operations)				\
	(1) Basis	0.12	0.15	0.12	0.35
	(2) Diluted	0.12	0.15	0.12	0.35
Note	es:				
1 T	he above recults and notes thereto were reviewed an	nd racomma	ndad by the	Audit Com	mitton and

approved by the Board of Directors at their meeting held on August 11, 2023. The statutory audito of the Company has expressed an un-modified opinion on these financial results.

Figures for the quarter ended March 31, 2023 are balancing figures between audited figures respect of full financial year and the year to date unaudited figures up to the third quarter ender December 31, 2022 which were subjected to limited review.

The stand alone unaudited financial results for the quarter ended June 30, 2023 are not indicative

full year's performance due to the seasonal nature of Indian Hotel Industry. These financial results have been prepared in accordance with the recognition and measuremen principles laid down in Ind AS 34 Interim Financial Reporting prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder ("Ind AS") and other accounting principles generally accepted in India, to the extent applicable.

The Company operates in one segment only i.e. Hospitality.

The figures of previous year has been regrouped / rearranged wherever necessary to conform the current year presentation.

For Best Eastern Hotels Ltd

Mumbai, 11th August, 2023.

Dilip V Kothari Jt. Managing Director DIN: 00011043

Lahoti Overseas Limited

CIN: L74999MH1995PLC087643

EXTRACT OF UNAUDITED FINANCIALS RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2023

Regd. Off: 307, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai – 400 034. Tel No. +91-22-4050 0100 website: www. lahotioverseas.in email id : investor@lahotioverseas.com

		STANDALONE			CONSOLIDATED	
PARTI <mark>C</mark> ULARS	3 months ended	Year to date figures for the current period ended	Corresponding 3 months ended in the previous year	3 months ended	Year to date figures for the current period ended	Corresponding 3 months ended in the previous year
\ <u> </u>	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED
\	31-06-2023	31-03-2023	31-06-2022	31-06-2023	31-03-2023	30-06-2022
Total income from operations	12,155.65	8,402.83	8,142.30	12,155.65	8,402.83	8,142.30
Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and/or Extra Extraordinary items*)	369.76	183.45	440.18	378.23	183.55	441.66
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extra Extraordinary items*)	369.76	183.45	440.18	378.30	207.15	441.66
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extra Extraordinary items*)	301.40	207.45	358.54	308.55	142.68	359.65
Total Comprehensive Income for the period {Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprensive Income (after tax)	354.23	173.91	391.24	361.38	238.94	392.35
Equity Share Capital	584.59	584.59	584.59	584.59	584.59	584.59
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-	-	-	-
Earnings Per Share (of `2/- each) (for continuing and discontinuing operations)						
Basic :	1.03	0.60	1.23	1.06	0.49	1.23
Diluted:	1.03	0.60	1.23	1.06	0.49	1.23

The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website. (www.bseindia.com) and on company's website (www.lahotioverseas.in)

The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on August 10, 2023

The limited review as required under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 has been approved to the Committee of the C

For Lahoti Overseas Limited

Sd/-UMESH LAHOTI MANAGING DIRECTOR (DIN 00361216)

ATCOM TECHNOLOGIES LIMITED

CIN: L29299MH1983PLC054224

Regd. Office: Flat No 5, Sannidhan, Plot No. 145 Indulal D Bhuva Marg, Wadala, Mumbai - 400031 . Tel No: 022-35566211
Email: contact@atcomtech.co.in | Website : www.atcomtech.co.in

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023							
			(Rs in Lakhs)			
		Quarter ended	d	Year ended			
PARTICULARS	30/06/2023	31/03/2023	30/06/2022	31/03/2023			
Revenue from Operations	-	-	-	-			
Net Profit / (Loss) for the period (before tax							
Exceptional and/or Extraordinary items)	(8.73)	(3.47)	(7.10)	(17.51)			
Net Profit / (Loss) for the period	(8.73)	(3.47)	(7.10)	(17.51)			
Total Comprehensive Income for the period	(8.73)	(3.47)	(7.10)	(17.51)			
Paid up Equity Share Capital (Face Value of							
Re. 10 each)	1534	1534	1534	1534			
Other Equity excluding Revaluation Reserves	-	-	•	-			
Earnings per share (of Re. 10 each)							
(Not Annualised)	-	-	-	-			
- Basic & Diluted	(0.006)	(0.002)	(0.005)	(0.011)			

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL	RESULTS FOR T	HE QUARTER I	ENDED JUNE 3	0, 2023
			(Rs in Lakhs)
		Quarter ended	t	Year ended
PARTICULARS	30/06/2023	31/03/2023	30/06/2022	31/03/2023
Revenue from Operations	-	-	-	-
Net Profit / (Loss) for the period (before tax				
Exceptional and/or Extraordinary items)	(8.73)	(3.46)	(7.09)	(17.50)
Net Profit / (Loss) for the period	(8.73)	(3.46)	(7.09)	(17.50)
Total Comprehensive Income for the period	(8.73)	(3.46)	(7.09)	(17.50)
Paid up Equity Share Capital (Face Value of				
Re. 10 each)	1534	1534	1534	1534
Other Equity excluding Revaluation Reserves	-	-	-	-
Earnings per share (of Re. 10 each)				
(Not Annualised)	-	-	-	-
- Basic & Diluted	(0.006)	(0.002)	(0.005)	(0.011)

The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors approved the above results at their respective Meetings held on August 11, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the aforesaid results.

2. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2023 filed with the Stock Exchanges pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and are available on the stock exchanges' website (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Company's website www.atcomtech.co.in.

For Atcom Technologies Limited

Vikram Doshi Chairman & Managing Director

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप

#RRIL

completed by the auditors of the Company

Place : Mumbai

Date: August 10, 2023

आरआरआयएल लिमिटेड

सीआयएन: L17121MH1991PLC257750

नोंदणीकृत कार्यालय : ए - ३२५, हरी ओम प्लाझा, ओमकारेश्वर मंदिराजवळ, एम. जी. रोड, बोरिवली (पूर्व), मुंबई - ४०० ०६६. दूरध्वनी : ०२२ - २८९५९६४४, ई-मेल : <u>office@rrillimited.com</u>, वेबसाइट : <u>www.rrillimited.com</u>

दि. ३०.०६.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचा सारांश

	(रु. ताखांव)									
31. 35.	तपशील	स्थाची				एकवित				
		तिमाही अखेर			वर्षअखेर	तिमाही अखेर			वर्षअखेर	
		30.06.23	39.03.73	30.08,22	39.03.73	30.06.73	39.03.73	30.08.22	39.03.73	
		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
8	परिचालनातून एकूण उत्पन्न	03.,63	१२८८.४१	Ę Ę0.83	४४०८.५५	२०६४.१९	४४७५.८१	२८८६.०१	१५७८४.२५	
۶	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपूर्व)	39.78	५६६.१४	88.88	१२७७.८४	१७५.०५	90.560	१६९.७३	१८८३.५२	
3	कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबीपूर्व व/वा असामान्य बाबीपरचात)	39.28	५६६.१४	88.88	१२७७.८४	શહ્ય. ૦૫	90.560	१६९.७३	१८८३.५२	
γ	कर व अतिविशेष वार्वीपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	37.83	४०७.१६	219.00	934.46	१४६.०९	५१६.३१	१२५.७६	१३७५.६०	
4	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (कप्पश्चात) नफा/(तीटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कप्पश्चात) बांचा समावेश)	37.83	४०७.१६	26.00	934.46	१४६.०९	486.199	१२५.७६	१३७८.०६	
ξ	समभाग भांडवल	६०६०.७१	६०६०.७१	६०६०.७१	६०६०.७१	६०६०.७१	१७.०३०३	६०६०.७१	६०६०.७१	
l9	प्रतिशेअर उत्पन्न, मूलभूत व सौम्बीकृत (प्रत्येकी रु. ५/- दर्शनी मूल्य)	\$0.0	3,50	0.07	0,09	0.87	6,8,0	0,80	8,88	

वरील निष्कर्षाचे लेखाररीक्षण समितीद्वारे पुरसवलोकन करण्यात आले होते व संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. १९.०८.२०२३ रोजी पार पडलेल्या समेत त्यांची पटनोंदणी करण्यात आली होती.

वरील तपशील हा सेबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे टाखल करण्यात आलेल्या ३०.०६.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या विस्तत अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित विनीय

आरआरआयएल लिमिटेड करिता

दिनांक : ११.०८.२०२३

कार्यकारी संचालक व सीएफओ डीआयएन : ०८३१५४०१

भारतीय अंतराळ धोरणामळे खाजगीं उद्योगांना अर्थव्यवर्खेत सहभागी होण्यासाठी क्षेत्र खुले - डॉ. जितेंद्र सिंह

नवी दिल्ली, दि.११ : भारतीय अंतराळ धोरण-२०२३ ला मंजुरी देण्यात आली आहे आणि हे धोरण सार्वजनिक स्तरावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या धोरणाने खाजगी उद्योगांना अंतराळ क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेमधील संपूर्ण मूल्य साखळीमध्ये जास्तीत जास्त सहभागी होण्यासाठी हे क्षेत्र खुले केले आहे तर इन-स्पेस, इस्रो, एनएसआयएल यांसारख्या हितधारकांच्या भूमिकांची निश्चित आखणी केली आहे.

राज्यसभेमध्ये एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, सरकारने इंडियन नॅशनल रपेस प्रमोशन अँड ऑथोरायजेशन सेंटर(इन-स्पेस) या संस्थेची अंतराळ क्षेत्राशी संबंधित व्यवहारांना प्रोत्साहन आणि अधिकृतता देण्यासाठी एक खिडकी संस्था म्हणून स्थापना केली होती. अणुऊर्जा विभागाच्या देखरेखीखाली लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्जर्वेटर- इंडिया (लिगो-इंडिया) या अंदाजे २६०० कोटी रूपये खर्चाच्या प्रकल्पाला सरकारने मंजुरी दिली आहे,

Parle Industries Limited

(Formerly known as Parle Software Limited) CIN No. L21000MH1983PLC029128

Regd(O): C/406, Crystal Plaza, New Link Road, Andheri West, Mumbai City MH 400053 IN. Tel No. 02240132875, Email: info@parleindustries.com, Website: www.parleindustries.com

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR

	THE FIRST QUARTER E	NDED 30TH .	JUNE, 2023							
	(Rupees in Lakhs excluding EP									
	PARTICULARS		Quarter Ended 31.03.2023	Quarter Ended 30.06.2022	Year Ended 31.03.2023					
		Unaudited	Audited	Unaudited	Audited					
I)	Revenue From Operation	-	10.50	-	10.50					
II)	Other Income		24.88	17.46	69.61					
III)	Total Revenue (I+II)	-	35.38	17.46	80.11					
IV)	Expenses:									
	a) Cost of material consumed	-	-	-	-					
	b) Purchase of stock-in-trade	-	-	-	-					
	c) Changes in inventories of finished goods, stock in trade									
	and work-in-progress	-	14.64	-	14.64					
	d) Employee benefits expenses	0.72	1.32	1.88	6.88					
	e) Finance Costs									
	f) Depreciation and amortisation expense	0.04	0.10	0.09	0.38					
	g) Other expenses	6.11	7.54	6.17	42.13					
	Total Expenses (IV)	6.86	23.59	8.14	64.02					
V)	Profit (+) / Loss (-) before Exceptional and Tax (III-IV)	(6.86)	11.79	9.32	16.09					
VI)			4.35		4.35					
	Profit (+) / Loss (-) before Tax (V-VI)	(6.86)	7.45	9.32	11.75					
VIII)	Tax Expenses	-	6.72	6.42	7.84					
	1) Current Tax	-	1.93	2.42	3.05					
	2) (Excess) / Short provision for Tax	-		4.00						
	2) Deffered Tax	- (0.00)	4.79	-	4.79					
IX)		(6.86)	0.73	2.90	3.91					
X)	Other Comprehensive Income (OCI)	-	-	-	-					
i.	Items that will not be reclassified to Profit and Loss	-	-	-	-					
ii.	Income Tax relating to Items that will not be reclassified									
	to Profit or Loss	-	-	-	-					
iii.	Items that will be reclassified to Profit or Loss	-	-	-	-					
iv.	Income Tax relating to Items that will be reclassified									
	to Profit or Loss	-	-	-	-					
VI	Total Comprehensive Income	(0.00)	0.70		2.04					
XI)	Total Comprehensive Income for the period	(6.86)	0.73	2.90	3.91					
	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.10/ each)	1,400.00	1,400.00	1,400.00	1,400.00					
	Other Equity	-	-	-	636.501					
VIV)	Earnings Per Share (of Rs.10/- each) (not annualised)	(0.05)	0.04	0.00	0.00					
	(1) Basic (Rs.Per Share)	(0.05)	0.01 0.01	0.02 0.02	0.03 0.03					
	(2) Diluted (Rs.Per Share)	(0.05)	0.01	0.02	0.03					

The unaudited financial results for the quarter ended 30th June, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved b the Board of Directors at their meeting held on 11th August, 2023. The unaudited Financial Results are prepared in accounts Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

The figure for the quarter ended 31st March 2023 are the balancing figures between the audited financial figures in respect of the fu $financial\ year\ and\ unaudited\ published\ year\ to\ date\ financial\ figures\ up to\ 31st\ December\ 2022.$ Pursuant to the Shareholder approval at the 39th Annual General meeting, the Company had divested it's business of Pape

Division in F.Y.2022-23. Therefore Company now has one reportable segment i.e. Infrastructure & Real Estate in accordance with The Figures have been regrouped and/or reclassified wherever necessary.

Place: Mumbai

Date: 11th August, 2023

By order of the Board of Directors For Parle Industries Limited

Rakeshkumar D. Mishra **Executive Directo** DIN:06919510

920

CONSO Revenue

GANESH BENZOPLAST LIMITED


Regd. Office: Dina Building, 1st Floor, 53, Maharshi Karve Road, Marine Lines (East), Mumbai 400 002. CIN: L24200MH1986PLC039836 Telefax No.: +91 (22) 22001928 / 61406000

e-mail: investors@qblinfra.com web-site: www.qaneshbenzoplast.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023 1219 155 33 26 % % YOY

YOY 123 **CONSO PBT**

512 13 % YOY 455 **STANDALONE REVENUE**



₹ in Millions (Except EPS)

			STAN	DALONE		CONSOLIDATED				
Sr. No.	Particulars	Quarter Ended June 30, 2023	Quarter Ended March 31, 2023	Corresponding three months ended in the previous year June 30, 2022	Year Ended March 31, 2023	Quarter Ended June 30, 2023	Quarter Ended March 31, 2023	Corresponding three months ended in the previous year June 30, 2022	Year Ended March 31, 2023	
		UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	AUDITED	
1	Total Income From Operations	512.00	517.84	455.09	1,926.92	1,219.35	1,340.67	919.73	4,208.48	
2	Net Profit for the period(before tax and exceptional items)	186.71	167.42	154.82	684.87	210.15	199.76	167.96	745.57	
3	Net Profit for the period (before tax and after exceptional items)	185.71	164.20	154.82	681.65	209.15	196.51	167.96	742.32	
4	Net Profit for the period (after tax and exceptional items)	137.93	122.59	111.79	509.36	154.92	147.47	123.04	550.79	
5	Total Comprehensive Income for the period	137.68	122.26	111.82	507.76	154.67	147.13	123.07	548.96	
6	Equity Share Capital (Face value of Re. 1/- each)	65.18	65.18	62.36	65.18	65.18	65.18	62.36	65.18	
7	Other Equity as shown in the audited balance sheet of the previous year				3,483.00				3,503.31	
8	Earning Per Share (of Re. 1/- each) (not annualised) (after exceptional items)									
a)	Basic	2.11	1.88	1.79	8.08	2.37	2.44	1.97	8.73	
b)	Diluted	2.08	1.85	1.79	7.93	2.34	2.40	1.97	8.57	

The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter ended on June 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Company's website, www.ganeshbenzoplast.com and and Stock Exchanges website. www.bseindia.com and www.nseindia.com

The above financial results have been reviewd and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on 11th August, 2023.

By Order of the Board

Place : Mumbai Date : August 11, 2023

(Rishi Pilani) Chairman & Managing Director (DIN 00901627)